

प्रकरण परिले

साक्षी वाह, मयाचा उदय, स्वरूप व प्रकार

प्रकरण पत्तीले

लावणी वाह.मयाचा उदय, स्वरूप व प्रकार

प्रास्ताविक :

मराठी साहित्यामध्ये शाहिरी काव्याला महत्वाचे स्थान आहे. मध्यायुगीन मराठी साहित्यामध्ये प्रामुख्याने संतकवी, पंडितकवी आणि शाहिरी कवी असे तीन प्रकारचे कवी आढळतात. या तीन प्रकाराच्या कवीमधील होनाजीबाळा, रामजोशी, सानभाऊ, प्रभाकर व परशाराम हस्यादी शाहिरानां शाहिरी कवी म्हणून ओळखतात. या शाहिरांच्यातील शाहीर परशारामाच्या लावण्यांचा शांख घ्यावयाचा आहे.

शाहीर परशारामाच्या लावण्यांचा अभ्यास करताना मध्यायुगीन संतकाच्याची व पंडिती काव्याची धोडी ओळख करू येतली पाहिले. कारण या संताच्या व पंडिताच्या संपन्न व सुणीक भूमीतूनच हे सुरंगी व सुंगंधी पुण्य बहराला आसे आहे. संत व पंडितानी आपल्या विविध क्वनातून जाईयातिमक्ता, झंबरभक्ती, शिक्षक्ती आहे. संतानी ती ओवी व अभंगाच्याद्वारे शिक्षक्ती तर पंडितानी ती आपल्या आस्यान काव्याच्याद्वारे शिक्षक्ती, शाहीर परशारामाच्या लावणीमध्ये ही जाईयातिमक्ता व झंबरभक्ती कोणात्या पहिलीने आसी याचा शांख घ्यावयाचा आहे.

महाराष्ट्र म्हणूने महान देरा, महान तोकांचा देरा, इतरविरांचा देरा, सहयाद्री सातपुडा यानी कणाखर बनलेला देरा, कृष्णा, गोदावरी यानी पावन बनलेला देरा, पंढरपूर तुळजापूर यांनी श्रीदाढू बनलेला देरा, असा या कणाखर श्रीदाढू व पावन इत्यास्या महाराष्ट्रात समाजवागृही करणारे संत व शांख गाबविणारे वीर होउन गेलेत. भारतातील इतर

प्रदेशापेक्षा महाराष्ट्राची प्रवृत्ती भिन्न आहे. कारण या महाराष्ट्राच्या भूमीत वीरत्व, वैराग्य आणि रोगपणा या गोष्टी एकत्र नाहित्या आहेत. सर्व भावनाचे आणि विचाराचे प्रवाह मराठी साहित्यात एकत्र आले आहेत. मराठी साहित्याने सोकंबीवनासा संपन्नता प्राप्त करू दिली आहे. कर्म-कांडाविकृद बंड, घनसामान्यविषयी कळकळा, भाषेवा उक्लंत अभिमान, ज्ञानप्रसाराचे कार्य, अभंगापासून लावणीपर्यंतच्या साहित्यामध्ये पाहावयास मिळते. शाहीर परशारामाच्या लावणीमध्ये हे कार्य कोणत्या पटकीने आले आहे याचा शोध एवज्यावयाचा आहे.

संतकाव्याचा विचार :

इ.स. तेराच्या शतकापासून ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतानी ओवी व अभंगाद्वारे केलेल्या रक्नेस संतकाव्य असे म्हणतात, या संतानी अंधकृदा, रुदी, परंपरा इत्यादी अनिष्ट गोष्टीमध्ये फलेल्या सोकांना चांगला मार्ग दाखवण्यासाठी व परमेश्वराची आळवणी करण्यासाठी संतानी आपल्या ओवी व अभंगाची रक्ना केली आहे.

संतकाव्याचा बोडा भक्तीमार्गांकडे आहे. संतकाव्य भक्तीमय निवृत्तीपर, वैराग्यवृत्तीचे आणि आध्यात्मशिला स्वरूपाचे आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात संत सारस्वतवाला महत्वाचे स्थान आहे. महाराष्ट्राचे पाच संतकवी म्हणाऱ्ये महाराष्ट्राचे पंचाणा होत. या संतानीच महाराष्ट्राला महाराष्ट्रपण दिले आहे. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानगंगेत महाराष्ट्र पोलत आहे, नामदेवाच्या भक्तीस्त्री युनेत हुक्कंत आहे, एकनाथाच्या भागवत-स्त्री भागीरथीत तो सुस्नात होत आहे. तुकारामाच्या गाधाल्ली छंदावणीत वेळाचा अर्ध त्याला कळतो आहे आणि सर्व रामदासाच्या दाढळोधूताने त्याचे मानस सरोवर उवंकळ्ये जात आहे, संतानी महाराष्ट्रामध्ये केलेल्या समाजजागृतीमुळे समाजामध्ये असणा-या अंधरुदी, नाहीशा ज्ञालेल्या पाहावयास मिळतात. संताच्या शिक्कणीमुळे महाराष्ट्रात कैले चैतन्य

निर्माण इलेले पाहावयास मिळते.

मध्यकुरीत मराठी साहित्यातील संतकाच्य, पंडितीकाच्य व शाहिरी काच्य या तीन्ही मध्यकुरीन कवीचा लेतू केवेळया स्वरूपाचा होता. संतानी आपले काच्य निर्माण करीत असताना लोकांना आध्यात्मिकता दिलेली पाहावयास मिळते. हे उमाध्यात्म शिक्षण असताना त्यातून त्याची परमेश्वर विषयक उसणारी जी तळमळ आहे ती तळमळ संताच्या ओवी व अभंगातून दिसते. महाराष्ट्रातील संतकवीचा आपण विवार केला तर ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत खे अनेक लहान मोठे संत होउन गेले. त्या संताची "विद्युत" या परमेश्वराबद्दल उसणारी तळमळ त्याच्या अभंग, ओवी, गौळण, भास्ते या काच्यातून दिसते. या सर्व गोष्टीबद्दल संताच्या काच्याचा लेतू परमेश्वर विषयक उसणारी तळमळ दाखवणे हा आहे.

पंडिती काच्याचा विवार :

महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनातील संतकाच्यानंतरवा प्रभाव पंडितीकाच्याचा पडलेला आहे. मुक्तेश्वर, वामन पंडित, रुनाथ पंडित, सामराज, श्रीधर, नागेश, मोरोपंत, इत्यादी पंडित संस्कृत गणावृत्तात लिहिलेल्या आख्यानपर रचनेस पंडितीकाच्य असे संशोधात. संस्कृतातील कथा व काच्य मराठीत आणण्याकरिता आणि रसिकाच्यामध्ये आख्यानकाच्याची गोडी निर्माण करण्यासाठी पंडितानी आपली काच्यरचना केली. पंडितकवीनी मराठी साहित्यामध्ये आपल्या काच्याने महाराष्ट्राच्या सारस्वताच्या भंडारात बहुमोल भर घातली आहे. गृहस्थाश्रमी जीवनाची सर्व सुखे उपभोगून पांडित्याचा प्रकर्ष दाखवण्यासाठी पंडिताची काच्यरचना इासी आहे. पंडितानी रामायण, महाभारत, राधाकृष्णाच्या, रामसितेच्या, कथावर आपली काच्यरचना केलेली पाहावयास मिळते. लौकिक विषयात पंडित उपर्युक्त रसात. आपल्या काच्यातून अनेक रसरंगाची उछलणा करून रसास्वाद घेतात. पंडिताच्या या काच्याने महाराष्ट्रातील लोकांची आख्यानाविषयी त्रैदा वाटक्लेसी पाहावयास मिळते. पंडितांची असल्याचा असल्यानन्दावै नियम महाराष्ट्रातून

पंडितानी आपत्या आस्थानांचे विषय महाकाळ्यातून व नाटकातून उक्तसेले आले.

पंडितीकाळ्यामुळे मराठी साहित्यामधील काळ्यामध्ये शाब्दालंकार उर्धलंकार, विविधवृतरचना, संस्कृतकवितेमधील संकेत, सामाजिक रचना व कलात्मक निवेदन पेठ लागली. त्यामुळे मराठी काळ्यामध्ये महत्वपूर्ण बदल हाले आले. पंडिती काळ्याबदल डॉ. स.रा. नसिराबादकर आपत्या "प्राचीन मराठी वाहमयाचा इतिहास" या ग्रंथामध्ये म्हणातात, "पंथराळ्या शातकापासून उठराळ्या शातकापंर्यंतराळ्या मराठी कवितेचे हालह्य विविध काळ्य-प्रकारांनी समृद्ध करण्याचे कार्य पंडितानी केले हे मात्र मान्य केले पाहिले. मराठीला संस्कृताचा डौल, प्रौढी जाणि संस्कृतानाची मान्यता मिळवून देणो. हा पंडितीकाळ्याचा उद्देश होता. त्यामुळे महाकाळ्य, संडकाळ्य, लघुकाळ्य, कथाकाळ्य, स्त्रोत्र, घंपूकाळ्य असे विविध काळ्यप्रकार प्राचीन मराठीत आले. संस्कृतातील उलंकाराचे वैभव, वृत्तरचना, मराठीस प्राप्त करू देण्याचे ऐवज सर्वस्वी पंडिताचे म्हटले पाहिले."^९ असे मराठी साहित्याचे परिवर्तन करणारे पंडितीकाळ्य उनेक वैशिष्ट्यांनी महत्वपूर्ण ठरले आहे.

पंडित कवी हे समाजातील उच्च वर्गातील होते. गृहास्थानी जीवनाची सर्व सुखे उपभोगणारे होते. पांडित्याचा प्रकर्त्ता दाखवण्यासाठी पंडितानी आपली काळ्यरचना केली आहे. तौकिक विषयाना काळ्यात स्थान दिल्यानंतर मोकाप्राप्ती व कवित्याचा विद्वज आस्वाद घेणो ही पंडिताची दुष्टी होती. पंडिती काळ्यातील बरेच कवी पुराणीक होते. काहीना राजाप्रयही होता. त्यामुळे पंडित हे किर्ती मिळवण्यासाठी आपत्या काळ्याची रचना करीत होते.

शाहिरी काळ्याचा विचार :

संतकवी व पंडितकवी या दोघांचेही मराठी भाषेवर प्रेम होते. मराठी

भाषेला त्यानी वैभवास चटीक्ले. आपल्या ओवी व अंभां आह्यानादारे महाराष्ट्रामध्ये समाजागृती केली. पण या काळ्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये सर्व सामान्य लोकांचे मनोरंजन करण्यासाठी शाहिरी काळ्याचा उगम इालेला आहे. लोकांची जीवनातील विविध विषय, प्रसंग समोर जीवावर उदार होऊन पराक्रम गाजविणारे वीरपुरुष, आपल्या रूप गुण सौंदर्याने मोह बाटणा-या रुपयोवना, त्याचे प्रेमोत्कट भाव, भोवतासच्या वातावरणातील रंगेलपणा, या रंगेलपणातून प्रत्ययाता येणारे असंख्य प्रसंग, या सामान्याच्या संस्कारातूनच शाहिराची कविता जन्माला आली आहे. शाहिराचा आध्यात्मिकतेकडे थोडा कूऱ दिसून येतो व प्रपंचाची उत्कंठ लालझा जास्त प्रमाणात दिसून येते. लोकांच्या भावना सोकांच्या इच्छांत सोकांसाठी मांडणारे शाहीर हे लोककवी होते. त्याच्या लेखणीतून आणि वाणीतून निधालेले काळ्य डफ-तुण्ठुण्ठाची साथ घेऊ लोकांचे मनोरंजन करू लागले. या शाहिरी काळ्याचे विषय पंडित व संत काळ्यापेक्षा कोळे होते. संतकाळ्यातून व पंडिती काळ्यातून समकातीन जीवनाचा पूर्णपणे प्रत्यय येत नाही. म्हणून प्रा.म.ना. अदर्कंत आपल्या "पैजण" या ग्रंथामध्ये म्हणतात. "संतकाळ्य महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचे प्रतिरूप असेल तर शाहिरी काळ्य महाराष्ट्राच्या राज्कीय व सामाजिक जीवनाचे प्रतिरूप आहे."² संताच्या व पंडिताच्या ओवी व अंभां व आह्यानक्कामध्ये आध्यात्मिकतेवे प्रतिरूप पढलेले पाहावयास मिळते. शाहिरी काळ्यामध्ये आध्यात्मिकतेवे प्रतिरूप संताच्या व पंडिताच्यापेक्षा केगळ्यारीतीने पढले आहे. हे शाहिराच्या विविध लावण्यावरून समजते.

शाहिरी कवीनी आपल्या कवनास मुळगिरीत गुंतलेल्या संसारात शिणलेल्या व विलासात आंबलेल्या मनासा परत ताजे तवान कूऱ जीवनात नवा रंग भरण्याकरिता शाहिरानी आपली काळ्यरवना केली. शाहिरानी

रुंगार वाणि बीर या प्रमुख रसरंगाची उपलब्ध मुक्तपणे लावणी व पौवाड्यातून करून लोकांची विकिपी^{विवर} क्षमामध्ये रंगकिंवा आलेत. शाहिरानी आपल्या कवनामध्ये सर्व सामान्य लोकांचे मनोरंजन करून समाजाता उपदेश केला आहे.

शाहिरी काढ्याचे प्रामुख्याने दोन महत्वाचे प्रकार पडतात. यातील पहिला प्रकार पौवाडे व दुसरा प्रकार साक्षयाचा आहे.

१) शाहिरांचे पौवाडे :

पौवाडा हा शाहिरी काढ्यातील पहिला प्रकार आहे. शाहिरी काढ्यातील या पहिल्या प्रकारामध्ये तत्कालीन महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनाचे छाका देणारे विषय रंगकिंवा आलेत. पौवाडे हा एक प्रकारचे नाळक आहे. त्यात अनेक पात्रे उसतात. पौवाडे प्राढ्यान्य करून लोक जागृतीचे काम करतो. त्यात जणान असते. बीररस असतो. पौवाडे म्हणजे काय हे ठाँ. ल. रा. नसिराबादकर आपल्या ग्रंथात सांगतात, "विराच्या पराङ्माचे विद्वानांच्या मुऱ्डीमतेचे सामर्थ्याचे गुण-कौशलात्याचे काढ्यात्यक वर्णन किंवा स्तूती होय."^३ पौवाड्यातून मराठ्याचे राज्य, मराठ्याचा स्वभाव, त्याचे गुण दोष प्रतिबिंबीत इताले आलेत. पौवाडे राजकरणी उलाडालीचा इतिहास सांगतो. राज्य पुराणाचे वर्णन करतो. बीर पुराणाची मर्दुमकी गातात. अर्घ, अर्प, काम या तीन्ही पुराणार्पना केतवून ऐहिक मोक्षा देणा-या सातवीक राज्य, तामस अशा क्रियात्मक सृष्टीचे भरे महाराष्ट्रीयन स्वरूप शाहिरी काढ्यात दिसते. शाहिरानी पौवाड्याचे लेलन हे स्कृतः केलेले नाही. कोणाच्या तरी आजेवळ किंवा सांगण्यावरून लेलन केले आहे. या आजेसाठी त्यानी पैसा, इनाम, व बक्किसाची अपेक्षा मनी बाक्काली असावी ती त्यांना मिळाली असावी. मराठी शाहिरातील शाहिराना ही व्हाईसे इनाम मिळाली आलेत. काही शाहिराना बक्किसेही मिळाली होती.

पोवाड्यातून मराठ्याच्या सामुदायिक भावीकावये दिसते. ऐतिहासिक घटनेच्या सत्पत्तेसाठी शाहिरी कवीना महत्वाचे स्थान आहे. शाहिरानी आपल्या काब्यामध्ये खे विषय निवडते ते बहुजन समाजाला आबढतील ऊसे पण हा बहुजन समाज खेळातील नाही तो शाहरातील आहे त्यामुळे शाहिरांच्या काब्यामध्ये खेळी, खेळूत व त्यांचे शोतीसारखे उघोगाची वर्णने नसून त्यामध्ये तुळणापूर, पंढरपूर सारखी दोडो पुणे, सोलापूर यासारखी शाहरे व त्यातील राजे रजवाड्याचे वर्णन शाहिरानी आपल्या पोवाड्यातून केले आहे.

शाहिरांच्या लावण्या :

पहिल्या बाजीरावाच्या निधनानंतर मराठ्यांची मर्दुमकी कमी झाली. पण त्याचा मर्दानीवाणा कायम होता, त्यात रंगेलपणाही रिहाऱ लागता तरी पोवाड्याला लावणीची जोड मिळाली. लावणी ही अधिक नाट्यमय आहे. आधुनिक तमाशामध्ये लावणी उढून दिसते ती नुस्ती मुरात आणि ठेव्यात म्हणून भागत नाही. ती अभिनय कला म्हणाऱ्याची लागते. लावणीतील विषय त्यातील रस आणि ती म्हणाऱ्याची कला या सर्व बाबतीत रंगेल उसलेले लावणी तशाच रंगेल बनलेल्या काळात जन्माता आली आहे. लावणीचा उरा इन्हे इाला पेशावार्ड्या काळात. लावणीचे रवना करणारे सोक समाजाच्या सर्वच जातीतून व घरातून आलेले दिसतात. त्यामध्ये ब्राह्मण, गवळी, तेली, रिंपी, सोनार, कासार, रिक्क्लिंगार, न्हावी, कोळ्यी, कोळी, साळी, वंजारी, मुसलमान, ऐन, मारवाढी, महार मांग इत्यादी आलेत.

लावणी हे शाहिरी कवितेवे दुसरे अंग आहे. लावणी नाजुक व अटकर बाल्यांची, शृंगार हा लावणीचा मुळ्य रस आहे. लावण्या सामान्य माणसाच्या लक्ष्याच्या हाब घेतात. स्त्री पुरुषाच्या मनाची कोळी

सोडवितात. साधारण मनुष्यालाली वेळाम कळून सोडणा-या उशा या लावण्या दुस-या बाबीरावाच्या काळात कळा फेलाकृत गेल्या ते शाहिराच्या लावण्यावळून दिसते. पेरावाईच्या उर्वरच्या काळामध्ये बीतीमुळेटा कळी फेलाकृती होती याचा बोध शाहीर होनाबी बाढा, प्रभाकर सगनभाऊ, परशाराम, रामबोशारी पांच्या विविध लावण्यावळून येतो. शाहिरांच्या विविध लावण्यांचे विषय स्त्री पुरुष विषयक संबंधाच्या वणाने भरलेले आहेत. इृंगार हा या वाढ.म्याचा विषय आहे. याबद्दल महाराष्ट्र सारस्वतकार म्हणतात, "इृंगार हे वीररसाचे अंग आहे. बाणिं च्या राष्ट्राच्या अंगात सामर्थ्य व वीररस दोन्ही लेळत उसतील त्यानाच ती दोन त-हेवी कवने सुकरील."^४ लावणी ही सामाजिक जीवनातूनच निर्माण झासी. न्यायाचा लावण्या सोकरंजनासाठी रवल्या गेल्या व जनसमुहावरोवर म्हटल्या गेल्या.

लावणी या काळ्याला मध्यंतरीच्या काळात न्याय मिळाला नाही. प्रथमपांढरपेशा व सुरिणितापासून ती कालीसा दूर होती. उच्चमूळ समाजाने तीला नाकारली होती. पण शाहिरी काळ्य सोकांचे रंजन सोकांच्या भावना सोकांच्या शब्दामध्ये मांडणारे शाहीर या महाराष्ट्राला मिळाले. त्यामुळे लावणी वाढ.म्याचा प्रसार सर्वत्र झासेला पाहावयास मिळतो. मराठी माणसाबद्दल या लावणी वाढ.म्यातून ऐवजार व भावना आल्या आहेत. याबद्दल वि.पा. दांडेकर म्हणतात, "मराठ्याचे मन्नाट मराठ्याचे मन, मराठ्याच्या भाव भावना आवार विवार मराठ्याचे पोशाख आणि मराठ्याचे मानधणी मोठेपणा या सवाचे प्रतीक्षित लावण्यात व पोवाढ्यात उत्तम प्रकारे पडले आहे. हे उरे मराठी काळ्य"^५ हे दांडेकरांचे म्हणणे "मराठी शाहिरी वाढ.म्य" या ग्रंथात म.ना. सहस्रकुण्डे यानी स्पष्ट केले आहे.

मुळुदराज, जानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संतानी जी ग्रंथरचना केली त्यामध्ये त्यानी अभेद व ओवी, गोलण, भार्ले, गौळगांते

इत्यादी प्रकारची काव्यरचना केली आहे. या काव्यातून त्यानी बहुजन-समाजापर्यंत आ॒या॑तिम्बलेवै गोडी पौलचकली. समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. त्याच पृष्ठदीने शाहिरानी सुधा आपल्या लावण्यातून सर्व सामान्य लोकांवै मनोरंजन व त्याना उपदेश केला आहे. त्यामुळे उभा, औवी, भार्डे, गोळ, पौवाडे, लावण्या हे सर्व काव्याखे प्रकार लोकजीवनासाठी निर्माण झाले आले. लावणीची निर्मितीसुधा लोकसंसूक्षीची यी विविध अंगी आलेत त्यामधून झाली असावी.

शाहिरांच्या ब-याच लावण्यातून वास्तवतेवै चिन्ह दिसते. ग्रामीण भागात घडणा-या अनेक घटनावै चिन्हणा शाहीर चिन्हित करतात व त्यातून उपदेशाही करतात. शाहिरांच्या शोकडो लावण्या सौंदर्याने नटलेल्या आलेत.

शृंगारावरोबर सामाजिक, आ॒या॑तिम्ब, पौराणिक, भक्तीपर इत्यादी अनेक विषय घेऊ आपल्या लावण्या विविधाने नटवल्या आलेत.

संतकाव्य व पंडितीकाळ्यापेक्षा शाहिरी काव्याचा हेतु केळा होता. शाहीर हे लोकांच्या भावना लोकांच्या शब्दांत लोकांसाठी मांडणारे शाहीर होते. शाहिरानी आपल्या काव्यातून सर्व सामान्य लोकांच्यासाठी अनेक रसरंगाची उधळणा केलेली पाहावयास मिळते. शाहीर हे लोककवी होते. त्यानी लोकांच्या भावना लोकभाषेत मांडलेल्या पाहावयास मिळतात.

शाहिरी वाह मंयामध्ये जे अनेक शाहीर निर्माण झाले आलेत त्या शाहिरानी आपले काव्य आर्थिक हव्यासापोटी लिहिलेले पाहावयास मिळते. होनाजी बाढा, प्रभाकर या कवीनी राजाच्या दरबारी जाऊ आपली कवने गाऊन विदागी मिळवलेली जाहे. हे शाहिराच्या चरित्रावज्ञ समजते. यावज्ञ शाहिरांच्या काव्य रचनेवा हेतु समजतो. शाहिरानी आपली काव्यरचना राजे सरदाराच्या मनोरंजनासाठी व त्याच्याकडून मिळणा-या विदागीसाठी केली होती.

शाहीर ज्याकेळी आपली काव्यरचना करीत होते. त्याकेळी लौकिक जीवनात बुडालेला असा बहुजनसमाज श्रौतुकां म्हणून होता. मुलूषिगिरीत गुंदून पढलेल्या संसारी माणसासाठी, संसारात शिणालेल्या वा किलासात आंबलेल्या मनाला परत ताजेतवान कून जीवनात नवा रंग भरण्याकरिता शाहिरानी आपली काव्य रचना केली आहे. त्यासाठी शाहिरानी लोक-जीवनातील असंख्य विषय निघडून त्यात लौकिक, पौराणिक, आध्यात्मिक विषय रंगविताना केळया हळाने रंगकिले आहेत. बहुजनसमाजाला आवडतील व त्याना आपले बाटतील असे सर्व विषय शाहिरासी चिन्हित केले आहेत. सर्व शाहिराच्या कवनामधून उस्सल मराठीमनाचे प्रतिक्रिय पढले आहे.

शाहिरी काव्यावर काही काळ अश्लीलतेवा काळीमा लावलेला आहे. मराठी साहित्यातील काही समीक्षाकानी शाहिरी काव्याला "अश्लील काठ्य" म्हणून टिका केली आहे. पण लावणी महाराष्ट्रातील सर्व सामान्य लोकांपासून ते सुशिक्षित लोकांपर्यंत पोहकलेली आहे. आज शाहिरी काव्याचा प्रवार सर्व जमातीमध्ये झाला आहे. लावणी आज सर्व जातीमधील लोक गातात. त्यामध्ये ब्राह्मणांपासून महार, मांगांपर्यंत आहेत. लावण्यामध्ये जी अश्लीलता झाली आहे ती त्या काळाशी उनुसऱ्य झाली असावी. लावणी वाहू.मयकेळवा काळ हा छंदीफंदी होता. त्यामुळे अशा लोकांचे वर्णन शाहिरानी लावण्यातून केले असावे. त्यामुळे लावणीला अश्लील म्हणाणो झुकीचे आहे.

अशा या शाहिरी वाहू.मयामध्ये राष्ट्रजोशी, होनाजीबाळा, प्रभाकर, सगनभाऊ, परशाराम हे महत्वपूर्ण शाहीर होउन गेले आहेत. अनंतकदोच्या लावण्या व पोवाढ्यामध्ये यावंतराव होळकर, दुसरे बाजीराव यांच्यावर लिहिलेले पोवाडे महत्वपूर्ण ठरते आहेत. सगनभाऊ हा मुसलमान

शाहीर असूनही हिंदूच्या देवदेवतांवर, रामायण, महाभारतातील कथावर साकण्या लिहिल्या आहेत. प्रभाकराचे पटके मोठ्या गंमतीचे व महत्वपूर्ण ठरते आहेत. रामजोशी याची शृंगाराचे भळक चिक्रिण केले आहेत. अशा पट्टीने प्रत्येक शास्त्रिराने काढ्यरक्नेमध्ये शृंगाराचोबरच घेराऱ्यपर वा आ॒यातिमक विवारानाही स्थान आहे. असे दिसून येते. शाहीर परश-रामाच्या साकण्यामध्ये शृंगार, आ॒यातिमकता, पौराणिक, ईश्वरकर्णनिपर साकण्या कोणत्या पट्टीने चिक्रित केल्या आहेत. याचा शांख एयावयाचा आहे. **अंडांनेस्तन्ननी**

शाहीर वाहू.मयामध्ये इतर शाहिरांच्यापेक्षा केळा ठस्सा उमट-विणारा शाहीर म्हणाचे परशाराम होय. या परशारामाच्या साकणी-मधून रसरंगाची ऊळण कोणत्या पट्टीने आसी आहे. अस्सत मराठीपणा बरोबरच पौराणिक, आ॒यातिमक, भक्तीपर साकण्या कोणत्या पट्टीने चिक्रित केल्या आहेत यांचा शांख एयावयाचा आहे.

शाहिरी वाहू.मयामध्ये इतर शाहिरांच्यापेक्षा केळे घ्यकितमत्व असणारा शाहीर म्हणाचे "परशाराम" होय. शाहीर परशारामाचा जन्म नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील "वावी" या गावी इ.स. १७५४ मध्ये झाला. असावा असे परशारामाचे चरिक्रार सांगतात, त्याचा घ्यवसाय हिंच्याचा होता. लहानपणापासून विद्युत्साची उपासना त्यानी केली त्यामुळे ते आपल्या साकणीच्या शोट्टी "नामी विद्युत" बरदी विद्युत" असा उल्लेख करतात. पंढरपूरचे विद्युत हे त्याचे देक्त, देवपूरकर बाबा हे त्याचे गुरु होते. विद्युत्साच्या आरिंदीदाने व देवपूरकर बाबाच्या मार्गदर्शनातील त्यानी आपल्या साकण्या लिहिल्या आहेत. असे घ्यकितमत्व असणाऱ्या परशारामाच्या साकण्याचा शांख एयावयाचा आहे.

शाहीर परशारामाच्या घ्यकितमत्वाचा शांख घेताना साकणीचे मुळ कशात आहे किंवा साकणीच्या उदयाबाबत केगवेगळ्या संशोधकानी

मांड्सेल्या उत्पत्ती व छ्याळ्या पाहावयाच्या आहेत. लावणीच्या उदयानंतर लावणीच्या स्वर्ग व प्रकाराची माहिती एव्यावयाची आहे. त्यानंतर लावणीच्या केळचे ओङ्कारते दर्शने एव्यावयाचे आहे. शाहीर परशारामाच्यो चरित्र पाहत असताना त्याच्या चरित्रातून आलेल्या आल्यायिकेबद्दल माहिती पाहावयाची आहे. त्यानंतर परशारामानी जबळ जबळ १६० लावण्या लिहिल्या आहेत. त्या लावण्याचे इंगारिक, आर्यात्मिक, सामाजिक, पौराणिक, हिंवरवर्णनपर व हतर लावण्या यामध्ये कर्मिकरण करून त्या लावण्यांची वैशिष्ट्ये पाहावयाची आहेत. शाहीर परशारामाचे लावण्यामृत संतत्य व शाहिराव या द्विविध घ्यकितमत्वाचा शोध एव्यावयाचा आहे व शाहीर परशारामाच्या लावण्यांचा समारोप करावयाचा आहे.

लावणीचा उदय, स्वर्ग व प्रकार :

मराठी शाहिरी वाढ.मय मराठी काळ्यामध्ये उदयाला आलेला महत्वाचा प्रकार आहे. शाहिरी वाढ.मयाचे दोन महत्वाचे भाग आहेत. त्यातील पहिला भाग पोवाडे व दुसरा भाग लावण्यांचा आहे. पोवाडे तत्कालीन महाराष्ट्राच्या मराठेशाहीच्या राजकीय जीवनाचे साक्षा देतात, तर लावण्या ह्या काळाच्या सामाजिक व तौकिक जीवनातून साकार होतात. शाहीरी वाढ.मयातील या दोन्ही प्रकारामध्ये जिवंतपणाचा प्रत्यय येतो. शाहीर परशारामाच्या लावण्यांचा अभ्यास करताना आपल्याला लावणी वाढ.मयाच्या उदयाबाबत लावणीच्या स्वर्ग व प्रकाराबाबत थोडक्यात माहिती एव्यावयाची आहे. परशारामाच्या लावणीचा अभ्यास करताना वरील गोष्टींची माहिती घेतल्याशिवाय परशारामाच्या लावणीचा अभ्यास करता येत नाही. त्यासाठी लावणी म्हणजे काय किंवा लावणीच्या उदय, स्वर्ग व प्रकाराबाबत विचार करावयाचा आहे.

लावणीचा उदय :

कोणत्याही सासिर्यप्रकाराचे मूळ शांखाना त्याच्या नावाच्या उत्पत्ती पाहून गेला जातो. लावणी या शब्दाची उत्पत्ती पासून असताना विद्वानामध्ये मतभेद उसेलेले पाहावयास मिळतात. अनेक विवारकंत लावणी या शब्दांचा अर्थ केळेगळ्या अपाने वापरतात व लावणीची उत्पत्ती स्पष्ट-करण्याचा प्रयत्न करतात. पण त्या विवारकंतामध्ये एकमत इत्येले पाहावयास मिळत नाही. त्यामुळे लावणीचाबत अनेक मते संशोधक स्पष्ट करतात. मराठी शाहिरी वाहम्याने पोवाडे आणि लावणी या दोन काव्य-प्रकाराचा विकास साप्त्या आहे. लावणी ही उत्तरपेशावाईत मराठी रसिकांच्या समोर उभी राहिली असली तरी हा वाहम्य प्रकार पेशावाईमध्ये भरभराटीस आलेला असावा. "लावणी" हा शब्द मराठीमध्ये कोणत्या शब्दापाने रुट होता. लावणी या शब्दाबद्दल संशोधकानी विविध विवार आपल्यात्ता ग्रुंथामध्ये माळेले आलेत. त्याचा विवार करावयाचा आहे.

मराठी गथ सारस्क्ताचा सुरा जन्म आणि विकास गांग्लशाहीनंतर इलाला. मराठी शाहिरी वाहम्याची सुरुवात शिवशाहीपासून इलाली. पेशावाईत या वाहम्याचा विकास इलाला व आधुनिक मराठी काव्याचे झाने तिचा पूर्णजन्म इलाला. लावणी उत्तरपेशावाईत व्याख्यातपणे मराठी रसिकापूढे उभी राहिली. उत्तर पेशावाईमध्ये जरी लावणीचा विकास इलेला दिसला तरी लावणीसा सूप दूरवरची परंपरा आहे. हे अनेक संशोधकाच्या मालितीवरून कळते.

लावणी व पोवाडे हे शाहिरी काव्याचे दोन प्रकार अन्य कोणत्याही भाषेतून आलेले नाहीत. हे काव्य खास मराठीत आहे. शिवकालापासून पोवाड्याचा विकास व पेशावाईत लावणीचा विकास इलेला पाहावयास मिळतो. लौकसंस्कृतीची जी विविध अंगे आहेत त्यामध्ये गौळण, भाल्डे,

अर्भंग, ओवी यापासून लावणीचा विकास झालेला आहे. लावणीतील काळी अंश वरील गीताशी मिळता झुळता आहे. लावणी हा सामुदायिक ठिकाणी मनोरंजनासाठी साकार झालेला काष्यप्रकार आहे. शाहिरांची आध्यात्मिक पौराणिक ईश्वरवर्णनपर यी काष्ये आहेत त्या काष्यावर संत व पंडिती काष्याचा प्रभाव पडलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या आध्यात्मिक ओव्या, दुकारामाचे अर्भंग व गौळणी, एकनाथाची भाऊळे या सर्वांचा परिणाम शाहिराच्यावर झाला आहे. शाहिरी वाह.मयात भक्ती, वीर, शृंगार, हास्य, कला, इत्यादी रसांची निर्मिती झालेली आहे. त्यापाठीमागे संत व पंडितीकाष्याची पूर्व परंपरा आहे. त्यामुळे शाहिरी वाह.मय अचानक फोफाक्लेला काष्य प्रकार असून त्याला दोनशे तीनशे वर्षांनी परंपरा आहे.

"मराठी लावणी वाह.मय" या आपल्या प्रबंधामध्ये लावणी वाह.- मयाचे गाढे अभ्यासक डॉ. ग.ना. मोर्खे यांनी लावणीची मुख्यात नाथकालीन लावणी, शिवकालीन लावणी व पेशाकेकालीन लावणी झसा उल्लेख केला आहे. नाथकालीन लावणीचा उल्लेख करताना ते सांगताळा लावणीचा प्रारंभ "मन्नप॒ हि॑वर्तींगाच्या जन्माव॒र॒ लावणीचा काताव॒धी इ.स. १६०० च्या पूर्वीचा झसावा असे ठॉ. ग.ना. मोर्खे स्पष्ट करतात. त्यानंतर शिवकालीन लावणी ही आगीनदासाने अफलासान वधावा जो पोवाढा लिलिसा त्यामध्ये आगीनदासाने, "अवयी जडिलाची लावणी" झसा शब्द वापरला आहे. त्यामुळे लावणी शिवकाळापासून पडत होती. हे कळते. त्यानंतर पेशाकेकालीन लावणी ही आज शाहिराच्यामधून साकार झालेली दिसते.

यापेका लावणीची परंपरा १२ व्या १३ व्या शतकापर्यंत जाऊ शकते. आपल्या महाराष्ट्राचे संत, ज्ञानेश्वराच्या "ज्ञानेश्वरीमध्ये" लावणी हा शब्द कोणात्यातरी उपाने वापरलेला आहे. ज्ञानेश्वरानी "लावणी" हा शब्द व्यवस्थित मांडणी या अर्थाने वापरला आहे. हा शब्द ज्ञानेश्वरी-च्या सोळाच्या अध्यायात वासष्टाच्या ओवीत आला आहे. तो झसा -

तया निर्मणाचे नि जावे । अथायपद सोळाचे
लावणी पाहाता जाणाचे । मागिलावरी

अशा पद्धतीने "लावणी" या शब्दाचा अर्थ घेतलेला आहे. यावरून
लावणीच्या शब्दांचा अर्थ आधुनिक लावणीच्या सारखा कोणी घेतलेला
नाही. अर्बाचीन संशोधक म.वा. धोड लावणीचा अर्थ केळ्या पद्धतीने
मांडतात तर ज्ञानेश्वर "लावणी"आ शब्दाचा अर्थ केळ्या पद्धतीने मांडतात.

लावणीबद्दल प्रा. ह.श्री. शोणोलीकर आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात,
"पोवाढ्यापाठोपाठ जन्माला आलेली लावणी" अधिक नाट्यमय आहे. तमाशा
सारख्या नाट्याकारात ती खुरून दिसते. ती नुसती सुरात आणि ठेक्यात
म्हणून भागत नाही. ती साभिन्य म्हणावी लागते. तरच तिची उरी
लज्जत रसिक मनाला कळू शकते.

लावणी या शब्दांच्या उत्पत्तीबद्दल प्रत्येक ग्रंथकाराना अर्थ
केळेकेळ्या स्वरूपात मांडलेले आहेत. या ग्रंथकारामध्ये "लावणी वाह.मय
उद्गम व विकास" बी.बी. देशमुऱ , म-हाटी लावणी,-म.वा. धोड,
मराठी शाहिरी वाह.मय, म.ना. सहस्रबुद्धे, मराठी शाहीर श्री.म.बर्दे,
मराठी लावणी निर्मिती व स्वरूप - डॉ. मि.जि. गायकवाड या ग्रंथकारानी
आपल्या ग्रंथामध्ये लावणी या शब्दांची उत्पत्ती व व्याख्या मांडलेल्या
आहेत.

"लावणी" या शब्दांच्या विविध उत्पत्त्या :

लावणी या शब्दांच्या अनेक उत्पत्ती व केळेकेळे अर्थ सांगितले आहेत.
ते पुढील प्रमाणे -

- १) अ.ब. कोल्हाटकर लावणीची व्याख्या करताना म्हणतात -
"जी लद्याला चटका लावते ती लावणी"

- २) व्युत्पत्तीकोशाकारानी 'A kind of ab�al exotic song' असा लावणी या शब्दाचा अर्थ दिला आहे. व्युत्पत्ती कोशाकाराच्या या व्याख्येतून ग्राम्यता, शृंगार व गेष्ठा ही तीन सक्षाणे बाढ़तात.
- ३) काही संशोधक लावणी कापणी या शोतातील गोष्टीवरून लावणीचा अर्थ घेतात. शोतात लावणी करताना म्हटले जाई ते लावणीगीत किंवा शोतात लावणी ऐवजी कापणी करताना म्हटले जाई ते गीत म्हणजे लावणी हा अर्थ (कूळ कापणे) ह्या संस्कृताधातूवरून घेला आहे.
- ४) लावणीचे विवेकन करताना यं.न. केळकर म्हणतात, लावण्या व पोवाडे यात ग्रंथात झालेल्या मराठी सारस्वतासा किंवा वाह.मयाता शाहिरी वाह.मय अशी संज्ञा देतात.
- ५) लावणी म्हणजे मांडणी रक्ना शोभिकंत किंवा सुभा रक्ना याच अपाने शाहिरानी आपल्या काळ्यास लावणी हा शब्द योजला असावा. त्याच्या तौंडी वे आत्मप्रौढीचे वे उद्गार घेतात त्यास जडण-घडण हा शब्द पद्यरचनेच्या संदर्भात वारंवार घेतो. त्यावरून लावणी या शब्दाची "रक्ना" हाच अर्थ शाहिराना अभिष्ठेत दिसतो अशी ह.श्री. शोणोलीकरानी लावणीची मिमासा केली आहे.
- ६) लावणी ही स्फुट स्वरूपाची रक्ना आहे. त्यामध्ये आत्मनिष्ठा असते. लावणीकार शाहीर स्वतः लटस्य राहून लावणीची रक्ना कठ शाकत नाही आणि जरी तरी तरी रक्ना केली तरी ती लिणक्स होते. लावणी आविष्कारावर भर देते. सूरनाद हा लावणीचा आत्मा आहे. असे लावणी-बद्दल आपले विवार रा.श्री. जोग मांडतात.
- ७) लावणी या शब्दाची उत्पत्ती पाहिली तरी संस्कृतमध्ये रोबणे विकटणे, जोळणे अशा अर्थाच्या "हग्द, डी, रग्द" यापेकी कोणात्याही

पात्रुपास्तुन असू शाकेल असे कृ.पा. कुलकर्णीं सुचिवितात. त्याप्रमाणे "सापनिका" या संस्कृत शब्दावस्तु लावणी हा शब्द निषाळा असे मत कृ.पा. कुलकर्णीं मांडितात.

८) पा.दा. गुणे आपल्या अपश्च वाद.मयावरील निंधात "सापनिका" म्हणजे ग्रामीण गीत असा अर्थ घेतला आहे.

९) म.वा. धोँड आपल्याकडील एका लेढात सुभग रवना म्हणजे लावणी या उत्पत्तीपेक्षा केळे असे लावणीचे मुळ असल्याचे सांगतात. त्यात ते म्हणतात, "पंडित सामवेद हा शिवाजीचे बढिल शाहजी यांच्या दरबारात एक पंडित होता. त्याने सांगितलेल्या बारा नृत्यप्रकारात "लावण्म" नावाचा प्रकार आहे. त्याची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. एक हात पताकेसारखे उभारलेल्या आणि दुसरा हात कमरेवर अर्धचंद्राकृती ठेकलेला आणि नंतर दोन्ही हात कमरेवर ठेऊन स्फकासारखे केलेले जे नृत्य ते लावण्म नृत्य होय. यावस्तु लावणी या नावाच्या देशी नृत्यप्रकारावस्तु "लावणी" आलेली आहे. यात शंका उरत नाही.

१०) "शाहिरी वाद.मयाची उत्पत्ती मनोविनोदासाठी (मनःशुद्धीसाठी) आहे. शाहीर हे खेळे आहेत. आकर्षक पृष्ठदीने ते आत्मज्ञान कस्तूर देतात. जनतेच्या कानावर देवभक्तीवरोबर तत्क्षेत्रान पाटण्याचा सलेक्तुक उथोग शाहिरांनी वालविला" असे मत म.ना. सहस्रबुधे मांडितात.

११) म.वा. धोँड आपल्या "मन्हाटी लावणी" या ग्रंथात लावणीची छ्याच्या करतात, "पर्वसामान्य झालाच्या मनोरंजनाकरिता त्यांना खतील अशा लौकिक, पौराणिक व आध्यात्मिक विषयावर रक्केले कठे या टोलके यांच्या तालावर विशिष्ट टंगाने म्हटलेली खटकेबाज व सफाईदार व पदमवितानी भूंकितनी जाती रवना म्हणजे लावणी होय." ६

लावणीची निर्भिती कराऱी शाली याबद्दल अनेक विवारकंतानी केंगेक्या स्वरूपाच्या उत्पत्ती मांडल्या आहेत. त्यापैकी काही विवारकंतानी मते बापण पाठेली आहेत. जाता डॉ. मि. बि. गायकवाड यांनी आपल्या "मराठी लावणी निर्भिती व स्वरूप" या ग्रंथामध्ये काही उत्पत्ती दिल्या आहेत त्या छालील प्रमाणे -

१२) "सकण" म्हणजे सुंदर त्यापासून "सावण्य" व लावणी ही भाषबाच्च नामे बनतात. स्त्रीच्या सौंदर्याची वर्णन करणारे ते काव्य ती लावणी असे एक मत मांडले आहे.

१३) लावणी म्हणजे मांडणी रवना शोभिवंत किंवा सुभा रवना याच अर्थाने शाहिरानी आपल्या काव्यास लावणी हा शब्द योजना असावा.

१४) प.न. केळकर आपल्या ग्रंथामध्ये लावणीचे वर्णन करताना म्हणतात, "शिवकालामध्ये तत्त्वारीवर घ्यार करणारा शिवार्झाढी उत्तरपेशावार्झाढी मंदिरार्झाढी आणजी वर्णन करताना दिसतो. त्याच्या बनलेस्या रंगेस स्वभावामुळेच त्याच्या प्रनाला गुद्युदस्या होतील अर्थी इळकाच्या रंगात भिजलेली पदे आवश्यक नाही. त्या एकूण परिस्थितीसा अनुसूच लावणीची रवना शाली."

लावणीचा उदय होण्याऊगोदर मराठी साहित्यामध्ये संत व पंडिती काव्याचा उदय झाला. त्या काळातील औंवी, अंभंग, गौळण, भास्ते, पदे इत्यादी गीतात लावणीची चिन्हे दिसतात. यावरून लावणीचे मूळ संत व पंडितीकाव्यामध्ये पाहावयास मिळते. संतकवीच्यातील गौळणी व विरलणी-तील भावदर्शनाचे स्वरूप लावणीपेक्षा फार केळे नाही. पंडिती कवीचीही राधाकृष्णप्रेम, कृष्ण गोपी विकास यासारख्या विषयावरील आख्याने दरील विवराग्रन्थ लावणीराई मिळती खुल्ती आहेत. काही संशोधक लावणीचा उदयगळाला असावा असे मत मांडताता झाला पृष्ठदतीने देणेक्या स्वरूपाच्या विवारकंतानी "लावणी" या शब्दाबद्दल तिच्या उत्पत्तीबद्दल अनेक मते मांडली आहेत.

उर्वार्चीन काळातील संशोधक म.वा. धोँड यांनी लावणीबाबत जो विचार मांडला आहे तो आधुनिक लावणीला किंवा लावणीची जी विविध अंगे आलेत त्या अगांना मिळती झुकती आलेत. नाकाण्यामध्ये व्यवस्थित मांडणी, सुभग रचना आहे. ती लावणी.अशा प्रकारे लावणीच्या शब्दाची उत्पत्ती पाहत असताना केवेळे अर्थ लावलेले पाहावयास मिळाले. यामधील कोणती उत्पत्ती सत्य मानावी यावाबत वाचकामध्ये एकमत होत नाही. तो गोंधळात पडतो पण उर्वार्चीन संशोधक म.वा. धोँड यांनी "म-हाटी लावणी" या ग्रंथात मांडलेली लावणीची व्याख्या ली महत्वपूर्ण अशी वाटते. कारण आज आपण यी लावणी पाहतो ती लावणी म.वा. धोँड यांच्या व्याख्येला अनुसूच आहे.

यांनी
धोँड_{लावणीची} व्याख्या केली आहे ती शाहिरी वाह.मध्यातील प्रभाकर, होमाजीबाबा, परशुराम, सगनभाऊ, रामजोशी यांच्या लावणीशी मिळती झुकती आहे. त्यामुळे म.वा. धोँड याची व्याख्या समर्पक वाटते.

म.वा. धोँड लावणीची व्याख्या करताना सर्व सामान्य माणसाचा विचार करतात. लौकिक, पौराणिक, आध्यात्मिक असे जे विषय लावण्यात असतात त्याचा विचार केला आहे. त्याचप्रमाणे लावणी म्हणाण्यासाठी किंवा नावण्यासाठी ज्या साधनाची आवश्यकता आहे त्यामध्ये कडे ढोलके इत्यादी साधनाचा उपयोग करतात. त्याचबरोबर लावणीमध्ये असणारा सफाईदार व स्टकेबाज हया ली गोष्टीचा परामर्श आपल्यालावणीमधील व्याख्येत करतात. या सर्व गोष्टीबरून आपल्या समोर आजवी लावणी उभी राहते. त्यामुळे म.वा. धोँड यांची लावणीवरील व्याख्या समर्पक वाटते.

इतर संशोधकांनी ज्या लावणीच्या व्याख्या व उत्पत्ती सांगितल्या आहेत त्यामध्ये लावणी म्हणजे, शोभिवंत व सुभग रचना किंवा कोल्हटकरां-च्या पताप्रमाणे जी रुद्याला छटका लावते ती लावणी या व्याख्येसही

थोड्याप्रमाणात आपल्याला सल्लग होता येही. कारण या शाहिरांच्या लावण्यांनी महाराष्ट्रातील सर्व सामान्य लोकांची मने जिंकती झोती. सर्व सामान्य माणसाच्या काळजाता जाऊ भिजली होती.

अशा प्रकृतीने लावणीच्या विविध उत्पत्ती व व्याख्या पाहिल्या त्यातून लावणी म्हणाऱ्ये, "छयविस्थित मांडणी" सुभा व शांभिकंत रक्ना सर्व सामान्य लोकांचे मनोरंजन करण्याचा ऐव्वा. या घटकानी पुक्त ती लावणी असे आपल्याला म्हणता येही.

लावणीचे स्वरूप :

लावणीच्या उदयाबाबत अनेक संशोधकानी माळेल्या उत्पत्ती पाहिल्या. आता आपल्याला लावणी वाह.मयाच्या स्वरूपाबाबत माहिती च्यावयाची आहे. शिवकालामध्ये नावारूपाला आलेल्या या शाहिरांच्या पाजळखूणा मराठी वाह.मयात यापूर्वी होऊन गेलेल्या संत व पंडिताच्या काव्यामध्ये दिसून येतात. काही संशोधक लावणीचे मूळ लोकसंस्कृतीतील लोकगीतात असावे असे मांडतात. तर लोकसंस्कृतीची यी इतर अंगे आहेत त्यामध्ये गोंधळी, भराढी, वासुदेव गीत इत्यादीच्या गीतामधून लावणीचा क्रिकास झाला उसावा असे मत मांडतात. पण लावणीचा जास्तीत जास्त क्रिकास पेशावेकालामध्ये झाला आहे. कारण पेशावेकालामधील तत्कालीन परिस्थिती लावणीसारखीच होती. याकेळी शाहिरी वाह.मयातील रामजोशी, होनाजीबाळा, प्रभाकर, अनंतपदी, सगनभाऊ, परशाराम इत्यादी शाहिरानी लावणीचा क्रिकास केला आहे.

सामान्य लोकांच्या रेजनासाठी लावणी लिहिली गेली. लोक-समुहासमोर गाऊन दासवण्यासाठी रक्लेल्या कवनात साहजिकच तालबाई रवना हा आवश्यक भाग होऊन क्षता. शाहिरानी सामान्य लोकांसाठी

कडे व ढोलकी याची साथ घेऊ घातीरक्नेत विविध प्रयोग करून पुऱ्याच नवीन बृत्ते निर्माण केली व सामाज्य सोकांचे मनोरंजन केलेले दिसते.

लाकणीमधून शाहिरानी ऐ विषय रेखाटले त्यामध्ये मुख्यतः लौकिक विषयावर कवने रक्की, विवाह पत्नीचे न्हाण, दोषाचे मिळन, पती-पत्नी-वरील सात्याक ऐम. शिपाईंगडयांचा शृंगार, पुण्यावर जाणा-या पतीस निरोप, त्यांचा विरह, विरह काळातील मदनपीडा, पुर्नमिळन, व्याभिचारी प्रणाय, जारिणीची तळमळ, निषुत्रीक स्त्रीची दुःख, गर्भकी स्त्रीचे ढोहाळे, पुऱ्याप्ती झाल्यानंतर होणारा आनंद इत्यादी संसारीक गोष्टीवर अनेक लाकण्या चिकित केल्या आलेत.

मराठी शृंगाराचे एक विशिष्ट रूपच लाकणी वाह. म्याने चिकित केले आहे. उत्कट प्रणायविकाराचा स्वाभाविक अविष्कार लाकण्यात आढळून फेतो. स्त्री पुरुष संबंधातील विविध छाटा मराठी लाकणीने उया प्रमाणे रंगविल्या आलेत त्याप्रमाणे तशा दुस-या कोणत्या भाषेतील काढ्यात रंगविलेल्या नाहीत. लाकणीमधून विविध स्वल्पाचा शृंगार रंगविताना शाहिरानी मूळखणिरीवर गेलेल्या स्वजनाविषयी मनाची दूरदूर, जासूद घेताच होणारा आनंद त्यांना ओवाळण्यासाठी पंचारतीची तयारी नव-या-च्या आवडीची पाकनिष्ठपती, संसारात होणारे रूपवे फुळवे, मिळनातील बेलोची, बाकळ नवरा लाभल्यामुळे असाहय मनाची होणारी तळफळ, व्याभिचारी प्रेमाच्या पूर्तीसाठी समाजातून उडून जाण्याची बेदरकार बृत्ती, रति-समयी देखील अफक्त होणारी पुत्र प्राप्तीची उत्कंट इच्छा, वांझ स्त्रिया मनामनाच्या अवधा, इत्यादी सर्वच प्रणायाविकाराचा स्वाभाविक अविष्कार लाकण्यात आढळतो. स्त्री पुरुष संबंधातील विविध छाटा शाहिरांच्या कवनामधून चिकित केल्या आलेत.

लावण्यामधून त्याकाळातील समाजस्थितीचे चिन्हण घालावयास मिळते. त्यामध्ये दुष्काळाचे सूचन, श्रीमंताच्या नाटक शाळा, नैतिक व धार्मिक -हास, त्या काळातील सामाजिक घालीरिती, लावण्यामधून शाहिरानी रेखाटली आहे. शाहिराच्या बाऱ्यानपर कवनात पुराणातील कथा, राष्ट्रपुत्र, गौबंद, कटाव, सामान्य माणसांच्या कथा इत्यादी विषय लावण्यामधून आढळतात. त्याच्या अध्यात्मपर लावणीमधून तुरा पक्षा, घ्यकातून तात्वीक मांडणी, कलगीतुरा वाद, भैदिक लावण्या इत्यादी विषय आढळतात.

शाहिराच्या विनोदी लावण्यातून श्रीकृष्ण तुला, बायकोची उक्कल, सतीची कथा, राष्ट्रपुत्रसंघी, लळकराचे सुख, इत्यादी विषयावर शाहिरानी कवने रवली. या विनोदी लावण्यातून लौकिक मनोरंजन करता करता त्यातून उपदेश ही शाहीर करतात. उपदेशापर लावण्यातून शाहिरानी परमार्थाची कास घरा, पतीला उपदेश, मानवी मनाची कहाणी, स्त्री स्वभावाचा मार्मीक वेद इत्यादी उपदेशापर लावण्यातून शाहिरानी समाजामध्ये समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपदेश किंवा हा विनोद व शृंगार परशारामाच्या लावण्यात कोणत्या पद्धतीने आला आहे यांचा शांख द्यावयाचा आहे.

शाहिरानी आपल्या कवनातून लौकिक जीवनावर कवने लिहिली आहेत. आसपासच्या घ्यकतीच्या सुख दुःखाचे चिन्हण केले आहे. हे चिन्हण करीत असताना शाहिरानी जी भाषा वापरती आहे ती आपल्या नेतृत्वीच्या लौकी भाषेत केले आहेत. राजेखवाड्याच्या होळीच्या सणानिमित्य किंवा इतर शुभदिनी शाहिराच्या लावण्याचे कार्यक्रम होत असत. शाहिरानी आपल्या कवनामध्ये जीवनातल्या परिक्यातल्या वस्तूच्या उपमा लावणीत वापरल्या आहेत. अनेक उदाहरणानी लावणी लज्जवली आहे. अनेक सामाजिक जीवनातील संकेत शुक्र अपश्चात् रितीरिवाज अन्नपदार्थ, विशेष

अपश्चात्

अर्हकार वस्त्रे इत्यादी गोष्टी लावणीमध्ये चिकित्स केल्या आहेत.
शाहिरांची लाकणी ही असल गावरान मेवा आहे. सर्व जातीमध्ये ~~दुर्भ~~
प्रेषाव शाळा होता.

लावणीकार शाहीर आपल्या रक्खेमध्ये प्रामुख्याने शृंगारावा
अविष्कार निर्माण करीत असले तरी त्यांच्या लावणीमधून इतर रसरंगाची
उधळणा केलेली पाहावयास मिळते. शृंगार रसावरोबरच कळण, वर्तस, उद्भूत,
लास्य, विभित्स व शांत रसाना आपल्या क्वनामध्ये स्थान दिले आहे.

शाहिरानी जास्तीत जास्त लावण्या शृंगारावर रखल्या आहेत.
या विरल्पर लावण्या कशा निर्माण इतास्या हे सांगताना मि. पि. गाफ्क्वाड
आपल्या ग्रंथात म्हणतात, "विरल्पर लावण्या या काळाच्या मरणेनुन निर्माण
इतास्या आहेत. तत्कालीन समाजात विरह आणि वियोग जास्त प्रमाणात
होत होता. नैमित्तीक कारण काहीही असौत पण ती अनिवार्य अवस्था
होती." ७

शाहिरानी हा विरह रेखाटताना मराठी शिष्यार्ह लढाईवर जात
तेळ्हा पती-पत्नी, प्रियकर-प्रियाच्यामध्ये होणारा विरह हा आतड्याला
पीळ देणारा आहे. अशा आपल्या विरह लावण्यातून समाजामध्ये त्या
काळात घडणारे विरह हुबेहुब ज्ञेच्या तसे रेखाटले आहेत. या चिकित्सात
अनेक स्त्रीयांचा वाममार्ग दिसेल. अत्याचार अनाचार दिसेल घर पुरुषाला
बोलकिणारी स्त्री असेल. नव-याची आठवण काढून बुद्धणारी त्याला ऐन
ताळण्यात आपल्यास विरहात टाकून वेस्पामुळे वैरी म्हणणारी, म्हाता-या
नव-यामुळे होणारी मनोब्यपा व्यक्त करणारी स्त्री, दिवे लावून संभोगसुख
अनुभवणारी रतिसुखाच्यावेळी होणा-या वेदनावा सल्लगत्या उस्लेख करणारी
अशी किंती तरी स्त्री पुरुषाची चिकित्से लावणीमध्ये चिकित्स केली आहेत.

शाहिरानी कलगी तुरा या सावणीच्या प्रकारामधून जाईतिनक्ता, समाजापूढे ठेवण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मा किंवा पुरुष किंवा शिव या मत्ताचे प्रतिपादन करून पुरस्कार करणारा तो तुरापळ लोय व सतरावी ज्ञानक्षेत्रे, गीत गाणारा तो कलगीपळ. या कलगीतु-याच्या सावणीमधून दैवतविषयक वाद, कौंडी पौराणिक कथा, शास्त्रीय ज्ञान, गणित, औटिक विषय आणले. त्यामध्ये सवाल, जबाब होत उसत. यावरून कमतकृती रचना केवळ संत व पंडितीच करीत नव्हते तर शाहिर ही करत होते. हे शाहिरांच्या कलगी-तु-याच्या सावण्यावरून कळते.

या कणालुर पावन पवित्र झालेल्या महाराष्ट्रामध्ये निर्णाण झालेल्या शाहिरानी त्या काळात महाराष्ट्रामध्ये घडणा-या वास्तववाढी घटनाचे चिक्रण आपल्या कवनातून केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील त्याकाळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, परिस्थिती, ईश्वरभक्ती, जध्यात्म त्यावरोबर विरहाचे जणांन शाहिरानी आपल्या सावण्यामध्ये केलेले पाहावयास मिळते. व त्या वरोबर महाराष्ट्रातील लोकांचे मनोरंजन केलेले दिसते.

शाहीर परशारामाच्या सावण्यांचा अभ्यास करताना वरोल सर्व विभांग्या सावण्यांचा आपल्याला सिविस्तर शोध घ्यावयाचा आहे. शाहीर परशारामांचे व्यक्तिमत्त्व दिविध स्वभावे असल्यामुळे त्यांच्या सावणीमधून संतत्व व शाहिरत्व सिद्ध झाले आहे. त्यांचे केळेपण त्यांच्या विविध सावण्यामधून दिसते. त्यांच्या सावण्यामधून ग्रामीण भागातील परिसराचे चित्र रेखाटले आहेत. त्यामुळे वास्तववाढी प्रसंग परशारामाच्या सावणीमध्ये पाहावयास मिळतात. अशी अनेक सावणीची जी वैशिष्ट्ये आहेत ती परशारामाच्या सावण्यामधून कझी आली आहेत याचा शोध घ्यावयाचा आहे.

लावण्याचे प्रकार :

लावणीच्या उदयाबाबत व लावणीच्या स्वरूपाबाबत माहिती फेस्टिव्हानंतर लावण्याचे चे विविध प्रकार आहेत त्या प्रकाराची शांति द्यावयाचा आहे. लावणीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोण केळया स्वरूपाचा होता. पुस्ताच्या प्रणाय किंवा सानी नटसेती अथवा शृंगारिक किंवा अशील मृणान तीच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण केळा होता. पण लावणीचा विविध अंगानी अध्यास केस्यानंतर लोकांच्यामध्ये जो गैरसमज होता तो नाहीसा इालेला पाहावयास मिळतो. शाहिरी वाहमयातील लावणीया प्रकाराचे विविध प्रकार पाहावयास मिळतात. डॉ. ग.ना. मोरजे व प्रा. शोणोलीकरानो आपस्या ग्रंथामध्ये लावणीच्या प्रकाराची चर्चा केली आहे. त्या प्रकाराचा आधार घेऊ लावणीच्या प्रकाराबाबत शांति द्यावयाचा आहे. लावणीचे विषयानुसार तीन प्रकार पडलेले आहेत.

- १) शृंगारिक लावण्या
- २) विविध विषयावरील लावण्या
- ३) आध्यात्मिक भेदिक लावण्या

शृंगारिक लावण्या :

शाहिरांच्या लावण्यामध्ये शृंगारिक लावण्या महत्वाच्या आहेत. लावण्याचे विषय प्रामुख्याने शृंगाराचेच आहेत. त्यामध्ये प्रियकर प्रेयशीच्या शृंगार गोपीकृष्णाचा शृंगार, रंगकिलेता पाहावयास मिळतो. पा शृंगारिक लावण्याचे दोन प्रकार पाढले आहेत.

- १) संभोगशृंगारात्मक लावण्या
- २) विष्वलभ शृंगारात्मक लावण्या

संभोग शृंगारात्मक लावण्या :

हा शृंगारिक लावणीचा पहिला प्रकार यामध्ये परत दोन उपप्रकार पडतात.

१) गोपीकृष्णाचा संभोगशृंगारपर लावण्या -

२) लौकिक संभोगशृंगारपर लावण्या -

या लावण्यामध्ये शृंगाराच्या बाबतीत आडपडदा ठेवण्यात येत नाही. संभोगासाठी उत्सुक असणारी स्त्री यात आहे. कांताला एकांतामध्ये भेटण्या-साठी उत्सुक असणारी प्रेयशी आहे, दूर लौटणाऱ्या प्रियकराला कळवळ्याने विनवणारी स्त्री आहे. यात तारूण्याने बहरलेली स्त्री पुळाना पायाळ करते. तसेच नागरिक डेढ्यातील मराठमोळ्या स्त्रीशी संभोगइच्छा प्रगट करतो. संभोगाच्याकैली झालेल्या त्रासावे कर्णन करणारी नायिका आहे. अतिसंभोगाने उडालेली स्त्री आहे. इत्यादी उनेक स्त्री पुळाची चिन्हिने या प्रकारात येतात. शाहिरी वाह.पयात लावण्योकारानी आपल्या शृंगारिक लावण्यामध्ये गोपीकृष्णाचा संभोगाची चित्रे ही रेखाटली आहेत.

२) विष्वलंभ शृंगारात्मक लावण्या :

शृंगारिक लावण्याचा दुसरा प्रकार आहे. या लावण्यावे परत दोन उपग्रकार पडतात.

१) गोपीकृष्णाचा विष्वलंभ शृंगार -

२) लौकिक विष्वलंभ शृंगार -

१) गोपीकृष्णाचा विष्वलंभ शृंगार :

या लावण्यामध्ये शाहिरानी कृष्णाच्या विरहामुळे झालेली गोपीची अवस्था या विष्वलंभ शृंगारात्मक लावण्यामध्ये चिन्हित केली आहे. त्यानंतर गोपीची जी तळार आहे त्या तळारीचे कर्णन शाहिरानी केले आहे. हा गोपीकृष्णाचा विरह मराठी शाहिरी वाह.पयामध्ये रामजोरां, होनाजी-बाळा इत्यादी शाहिरानी चिन्हित केला आहे.

२) लौकिक विष्णुलंभरात्मक शृङ्गार :

हा विष्णुलंभ शृङ्गारात्मक लावण्याचा दुसरा प्रकार आहे. ऐतिहासिक काळात स्वारीवर गेलेल्या सैनीक किंवा मुशाफिरीसाठी प्रांतात गेलेले पुल्ल त्पाच्या स्त्रियांच्या विरहवस्थेवे विक्रिंग या लावण्यात घेते. कित्येक वेळा स्त्रियांच्या विरहाने शुरुणारी नायक ही विक्रित केले जाहेत. ब-याच कालानंतर भेटणारा पती पाहून हरवून जाणारी स्त्री येथे दिसते. प्रियकर बराच काळ भेटत नसल्यामुळे तरुणापणाची भुलधाण होत असल्याचे सांगणारी स्त्री यामध्ये दिसते. लाकणीतील स्त्री जीविरहाने शृङ्गार टेच्याचा उपयोग करीत नाही. पतिविरह सहन होणार नाही तेज्ज्वला पतीने जाण्यापूर्वी आपला वध करून जावे अशी सांगणारी स्त्री लौकिक लावण्यात आढळते. तसेच घरावर काळा ओरडला तर शुभ शाकुन समज्ज्वन उत्साही आसणारी पत्नीही आढळते. शाहिरानी लिहिलेल्या विरहपर सर्व लावण्यांचा शेवट सुखांस्त म्हणजे पति-पत्नीच्या किंवा प्रियकर प्रेयशीच्या भेटीत झालेला शाहिरानी दाखळता आहे. शाहीर रामजोशी, होनाजीबाळा, प्रभाकर, सगनभाऊ व शाहीर परशाराम यानी या लौकिक विष्णुलंभ शृङ्गारिक लावण्या भरपूर प्रमाणात लिहिल्या आहेत.

३) विविध विष्ण्यावरील लावण्या :

लावणी म्हटली की लोकांचा जो गैरसमज होता तो गैरसमज नाहीसा होऊन शाहिरानी पक्त विरह दाखवण्यासाठी शृङ्गारिक लावण्या लिहिल्या नाहीत तर गणेशास्तवनपर, उपदेशाकरणाच्या, कथनपर, तीर्थोन्नावरील आदरणीय छ्यकितवरील, गुरुमहात्म्य व संतमहात्म्य या विष्ण्यावरील लावण्या शाहिरानी विक्रित केल्या आहेत. शाहिरांनी पक्त एकत्र विष्ण्य लावण्यांसाठी रेडाटला नाही तर शाहिरांच्या लावण्यामधून विविधता दिसते त्यामुळे शाहिराच्या लावण्यांच्या प्रकारात विविध विष्ण्यावरील लावण्या हा एक महत्वाचा भाग करता येईल. शाहिरानी विविध विष्ण्यावरील ज्या लावण्या लिहिल्या आहेत त्या खालीलप्रमाणे -

१) गणेशास्तकनपर लावण्या :

कोणत्याही पंथाचा असौ, तो गण म्हटल्याशिवाय आपल्या कार्यक्रमात सुखात करीत नाही. यामध्ये गणापतीचे महत्त्व विशद करू इतर देवतानी कोर्कळ्य निर्विघ्नपणे पार पाढावा म्हणून आवास्त असते.

२) उपदेशापर लावण्या :

संसार लोटा आहे त्यातून सुटण्यासाठी मानवाने लक्कर साक्ष छहावे. संसारातून मुक्त होऊन आत्मोन्मती कधी साधेल ते पाहावे. उद्यवलारात कसे वागावे इत्पादी उपदेश शाहिरानी लावण्यात केले आहेत.

३) वैराग्यपर लावण्या :

उपदेशापर लावण्यापासून या वैराग्यपर लावण्या भिन्न नाहीत. संसारातून विरक्त होण्यासाठी कोणकोणाते मार्ग चोसाळावे लागतील ते सांगण्यास उपदेशापर लावण्याचा भर असतो. सामाजिक नितीपेक्षा भक्तीला अधिक महत्त्व शाहिरानी दिलेले पाहावयास मिळते.

४) ईश्वरवर्णनपर लावण्या :

या प्रकारच्या लावण्यात रामायण, महाभारत, भागवत, पुराणे, यातील व्यक्तिंवी स्त्रोंचे उपवा चरित्रे येतात. राम, कृष्ण, ईकर, व्यंकटेश, दरावतार आदीची चरित्रे, शाहिर प्रामुह्याने वर्णन करतात. या लावण्यातून ईश्वराबद्दलची भक्ती आहे ती भक्ती ईश्वरवर्णनपर लावण्यातून दिलून केले.

५) कथाकाळ्यपर लावण्या :

भावविकावरोवर शाहिराच्या रवनेत कथाकाळ्याचाही एक प्रकार

आठक्तो. लाकणी व तमाशाचा कार्यक्रम रात्रभर वातत असल्यामुळे प्रारंभी स्पूट रचना गाऊन शास्त्रावर पुढे दिर्घी कथा सांगणे आवश्यक असे. त्यासाठी शाहीर कधी पौराणिक तर कधी ऐतिहासिक कथा तर कधी लोककथा निवडून ती पणात बंदिस्त कळून सादर करीत असे. या लावण्या इतर लावण्यांच्या मानाने साहिषिक दिर्घी आसत. आजच्या तमाशातील कथानकाखान काढे मुळ या कथानपर लावण्यात आहे असे म्हणातात. या कथामध्ये सती सुलोचना, विरहात्मुर गोळणी, दशाकसार, मंदोदरीची विनंती, पार्वतीचा मत्सर, रुक्मणीची प्रेमप्रतिक्रिया, श्रीकृष्णातुला, द्रौपदीवस्त्रहरण, लक्ष्मी पार्वती भांडणे, हत्यादी पौराणिक कथावरची रचना येते. काही लावण्यात सिंहासन बत्तीशी, वेताळ पंचविराटी हत्यादी प्राकृत रचनातील गोळटी येत अनेक चातुर्यकथाही असत. "अनंतजडीची तीन थानीची" किंवा शोखभाईची "बिनहाडांच्या मुलांची कथा" या सर्व कथा लोककथामधून लावण्यातचिक्रिया केल्या आहेत.

६) तीर्फ्कोत्रावरील लावण्या :

तीर्फ्कोत्रावरील लावण्यामध्ये तीर्फ्कोत्राचे लौकिक दृष्टीकोणातून केलेले वर्णन या लावण्यात दिसते. रामजोशीची पंटरपूर बाईचीच्या भावत यांची वणाने, तसेच तंडावरचे राजे सरफोजी, यांच्या क्रिस्यली जागेच्या लावण्या, सिहिल्या आहेत. शाहिराना तीर्फ्कोत्रावद्दल अभिमान होता तो अभिमान काव्यामधून शाहिरानी व्यक्त केला आहे. परशारामानी पंटरपूर या ठिकाणा-वद्दल आपल्या कवनामध्ये वर्णन केले आहे.

७) आदरणीय उघवलीवरील लाकाया :

आपल्याला आदरणीय वाटणाऱ्या व्यक्तीची किंवा आत्रयदात्याची सूतीचित्रे शाहीर लावण्यामधून काढतात. रामजोशी यांची दुसऱ्या बाजी-रावाची किंवा विरकेत्री लावण्यामधील महाराज(खेडेराव झेरे) यांची किंवा

होनाचीची "अनंतकडी कवनावा सागर" अथवा रामजोराटी यांची देवे बद्धावाईची गाठ पडली साची" या लावण्या घ्यकितकर्णनपर आहेत.

८) सामाजिक लावण्या :

सामान्य स्त्री पुरुषाच्या इंगारीक्लासाच्या लावण्यातून सामाजिक लावण्यावे चिन्ह स्पष्ट हालेले पाहावयास मिळते. उत्तर ऐशवाईत अवनत दशोला पोक्लेस्या समाजमनावे दर्शन लावण्यामधून दिसते. त्यावरोबर त्या काळातील सवणा सजणीतील प्रेमळ झेवा वर्णन, प्रियकर-प्रियरातीमध्ये चाललेला प्रेमळ चतुरासाय विरहपीडित अंतःकरणाची व्याकुळता पत्ती. भेटी विषयीची व्याकुळता इत्यादी विषयावरोबर त्या काळाशी राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थिती चिन्हांनी लावण्यामधून दिसते.

९) विनोदी क्याच्या लावण्या :

मनोरंजन करणे हे शाहिरांचे प्रमुख उद्दिदष्ट होते. लावणीत शास्त्रिक व एटनाप्रधान विनोद असे. लावणी सादर करताना आपल्या अंगविकोपाने तो विनोद अधिक लोकभान्य करी, कृष्णाचे संकाठयाशी वागणे, गोपीकांची खटा, प्रस्करी पातून विनोद निर्माण होई. पण त्याशिवाय परश्वरामाच्या "काढी गोरोच्या भांडण", "सकलीचे भांडण", "लक्ष्करावा बटाया"मारणा-या शिवायाची कृषिती" प्रभाकराची पार्कती सक्षमी संवाद" या लावण्यातून विनोदपर आहेत.

१०) मुजऱ्याच्या लावण्या :

लावणीचा कार्यक्रम संपर्क्यावर अखेरीस मुजऱ्याची लावणी म्हटली जाई या लावणीत पूर्ण सुरीच्या आदराने उल्लेख येई. मुजऱ्याच्या लावण्या ह्या मराठी शाहिरी बादमयातील प्रत्येक शाहिराने रेखाटला आहे.

११) भुयाळयांची रचना :

संतकवीचे उनुकरण शाहिरानी केलेले पाहावयास मिळते. आपल्या देक्ळेला प्राप्त काढी जागे करणा-या भुयाळयांची रचना शाहिरानी केली जाहे. त्यापैकी होनाजीची "धरम्याम सुदरा श्रीधरा उरणोदय झाला" त्याप्रमाणे "उठ झाला प्रातःकाळ । तुझे गोपाळ आहे घननिंजा । पूर्व दिशेला उदयाला ।" ही परशारामाची भुयाळी, असा भुयाळया लिहून बापल्या देक्ळेला प्राप्त काढी जागे करण्यासाठी त्यानी या भुयाळ्यामधून जे वर्णन केले आहे ते महत्वपूर्ण आहे.

१२) हरीलीला गाणा-या लावण्या :

या लावण्यामधून शाहिरानी श्रीकृष्णाच्या छोड्या बद्दलवी किंवा या हरीलीलाच्या सावण्यात रेखाटली आहेत. याच विषयावर संतानी बाल-क्रिडेचे अभ्यं रक्खे आहेत. तर पंथितकवीनी पदे लिहिली आहेत. शाहिरानी या दोघांची प्रपा चालकलेती पाहावयास मिळते.

१३) अनेक भावात्मक लावण्या :

लावणी रक्नेत अनेक भावांचा उपयोग करू श्रोत्पा प्रेक्षाकांना आपले अनेक भावाप्रभुत्व दाखवून वकित करण्याचा प्रयत्न शाहीर करीत. काळ्य-दृष्ट्या ही रचना कृत्रिम होई. सगनभाऊ, होनाजीबाबा, परशाराम यांनी हिंदीत लावणी रचना केली आहे आणि हिंदी, मराठी, कानडी व संस्कृत अशा चार भाष्या उपयोग दुस-या एका लावणीत केलेला आहे.

१४) गुरुमहात्म्यपर आणि संतमहात्म्यपर लावण्या :

संतकवीप्रमाणे शाहीर ही देवतावर्णनिपर आपले गुरु आणि इतर संत यांना नमस्कार करतात. लावणीकार कधी आपल्या लावणीत "संतमालिका"

गातो तर कधी आपल्या गुळे आपला उद्धार करावावरांनी विनकणी करतो. शाहिराता आपला गुड परमेश्वरच वाटतो. उदा. परशारामाने आपल्या प्रत्येक साक्षणीच्या इोट्टी "वरदी विद्वत" नामी विद्वत, "येहू परशाराम" असा उल्लेख करतात व आपल्या परमेश्वराची आवृत्ती करतात.

अशा विविध प्रकारातून साक्षणीची रचना शाहिरानी केली आहे. त्यामध्ये साक्षणीसादर करीत असताना गणाच्या साक्षणी भासून ते आपल्या गुरु व आदर्श संताच्या विषयांपर्यंत साक्षण्या शाहिरानी लिहिल्या आलेत. त्यामधून शाहिरानी आपला स्वार्प साप्त असताना सोकांचे मनोरंजन केलेले दिसते. साक्षणीच्या या प्रकरामधून शाहिराच्या कृत्तामध्ये असणारी विविधता आपल्यासा पाहावयास मिळते. शाहिरानी तौकिकापासून ईश्वर-वर्णनांपर्यंतची क्रमाने रेखाटली आलेत. या विविध साक्षण्यांतून शाहिरांच्या काव्याची वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. शाहिरानी ज्या विविध साक्षण्या लिहिल्या आलेत त्याचे वरील विविध प्रकारामध्ये कार्किरण करता येते. त्यामुळे वरील प्रकाराना महत्त्वाचे स्थान आहे.

३) आध्यात्मिक व भेदिक साक्षण्या :

साक्षणी वाहमयाचा हा तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे. आध्यात्मिक व भेदिक साक्षणी ही इतिहासिक साक्षणीपेक्षा केंद्र्या स्वभावी आहे. आध्यात्म सांगण्यासाठी साक्षणीचा जन्म झाला नसला तरी मराठी माणसाबर असलेल्या आध्यात्माच्या प्रभावाने या साक्षण्या शाहिरानी रचल्या. आध्यात्मिक व भेदिक साक्षणी कराणी असते हे प्रा. शिवाजीराव चव्हाण यांनी आपल्या प्रबंधामध्ये सांगितले आहे.

"भेदिक साक्षणीची रचना अधिक कथानकग्रंथान व गथाकडे इतिहासारी असते ती कमी गेय आहे. मात्र तरीही पोवाड्यातील नृत्य, नाट्य, संगीत

यांना तिने अनुसरलेलेव आहे. ती शुद्ध आध्यात्मिक, पौराणिक औकात्मक शुंगारादी लौकिक चीवन क्षमा आणि शास्त्र सर्व विषयावर ज्ञू शकते.”⁶

पेराखेकासीन समाज संताच्या आध्यात्माकडून शाहिराच्या इडकी-क्षमनाकडे क्षमा होता. तरी देऊस तो आत्मनिष्ठीय होता. आध्यात्मिक साक्षण्याचे समाधान क्षमगी तु-च्या समाधानामे होते. आध्यात्मिक कुटात आत्मा विश्वरूप उसतो त्यामध्ये परमेश्वराबद्दलचे प्रश्नोउत्तरे उसतात. या कुटात्मक साक्षण्यांना भेदिक साक्षण्या असे म्हणतात.

शाहिराच्या साक्षण्यामध्ये क्लगीतु-च्या साक्षण्या व भेदिक साक्षण्या असे दोन महत्वाचे भाग आहेत. साक्षण्या म्हणताना सवाल जबाबाच्या साक्षण्या शाहीर म्हणत असे. साक्षणीच्या फडात उभद्देश्या दोनपक्षापैकी एकाने प्रतिपक्षासा प्रश्न विवारावयाचा. या प्रश्नली साक्षणीसा घटावी साक्षणी म्हणतात. मग दुसऱ्या पक्षाने या प्रश्नाचे उत्तर साक्षणी म्हणून यावयाचे त्यासा उत्तरावी असे नाहे. प्रत्येक केळी हे प्रश्न आध्यात्मिक स्वरूपाचे असतीस असे नाही. सवाल जबाबाचे एक असे म्हणावे “क्लगी तुरा पञ्च होय.”⁷

क्लगीपञ्च व तुरापञ्च म्हणावे काय हे प्रा.ह.श्री. शोणोलीकर आपल्या ग्रंथात सांगतात -

“दूर्य क्राताच्या मायेवा पसारा व सोङा कसाचा देलभाव बांडूला साळू सतरावी ज्ञानक्षमा तिवे गीत गाणारा तो क्लगीपञ्च व मानवी देहाच्या जागृती स्वरूप या उवस्थेत जिवाला रिवाचाचे ज्ञान होत नाही. पण औध्या तुवी (तुरिया) उवस्थेवे जिवारिवाची भेट होते. या तुर्कीवस्थेतील रिवाला प्रधान माननारा तो प्रश्न म्हणावे तुरा पञ्च होय.”⁸

मराठी शाहिरी वाढून्यातील होनाजीबाबा, रामजोशी, परशाराम हे शाहीर तुरेवाले व समन्भाऊ हैबतीद्वावा बांण पढठे बापुराव हे कळगीवाले शाहीर होते. अनंतफंडी व प्रभाकर या वादापासून अलिप्त होते.

सवाल जबाब व कळगी तुरा एक नव्हते. त्यासाठी भेदिकाची मुलभूत कल्पना व प्रेरणा समजावून क्षेत्री पाहिजे. भेदिक या विशेषणाची फोड प्रा० ह०श्री० रोषोलीकर आपल्या ग्रीथात करतात, "बुध्दीचा समृतीचा किंवा काल्पनीक शक्तीचा भेद घेणारे ते भेदिक भेद म्हणजे हे रहस्य. त्यावरने रहस्यमय कवन ते भेदिक"^{१०} भेदिक गायकाच्या आखाड्याना कळगीप्रश्न व तुराप्रश्न ही जी नावे आलीत ती फारशी भाषेवस्न, कळगी तु-याच्या लावण्यातील उद्दिदष्ट्य काय असते हे सांगाताना प्रा०शिवाजीराव घऱ्हाण आपल्या प्रबैषामृष्ये म्हणतात, "भेदिक शाहिराची प्रेरणा आ॒ध्यात्मक आहे. एकदे माझे खरे जीव आणि सृष्टीच्या उत्पत्ती विषयक विचाराची उक्ल कस्न मानवी विकास घडविणे हे आ॒ध्यात्मकतेचे प्रधान उद्दिदष्ट्य आहे."^{११}

भेदिक लावण्यामृष्ये गुरुशिष्य सेवादाचे किंवा भिन्नर्थीय भिन्न भताच्या विधाराचे प्रश्नोत्तर स्वरूप सेवाद असतात. त्यातील प्रश्न उठाणे, कुट किंवा रूपके यांच्या स्वरूपाचे विचारले जातात आणि त्याची उत्तरे अपेक्षित असतात.

अशा प्रश्नातीने आ॒ध्यात्मक व भेदिक लावण्याचा प्रकार हा लावण्याच्या इतर प्रकारापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे. या आ॒ध्यात्मक व भेदिक लावण्यामृष्ये गुरु-शिष्य, परमेश्वर विषयक गोष्टीचे चिंतन त्यामृष्ये केले हे पाहावयास मिळते.

आप॑ मराठी लावणीच्या तीन प्रकारची माहिती पाहिली. या तिन्हीही प्रकाराचा वापर शाहिरांनी आपल्या लावण्यामृष्ये केला आहे.

त्यामुळे या तीन प्रकाराना महत्वाचे स्थान आहे.

शाहिरांच्या लाकण्याचे ऐवजिप्रकार आहेत त्यामध्ये विविधा असलेली पालावयास मिळते. लाकण्यासाठी शाहिरानी ऐवज्य घेतले ते समाजामध्ये घडणारे विषय निवडले आहेत. काढी शाहीर राखे रखवाढ्याचे मनोरंजन करीत होते तर काढी शाहीर ग्रामीण जीवनातील अनिष्ट रुढी परंपरांचा नायनाट आपल्या लाकण्यामधून करीत होते. शुंगाराच्या लाकण्या विक्रित करताना समाजातील उन्नेक किंवा त्याची उभी केसी आहेत. आपल्याला आवड्या-या झेवराची आलवणी क्यनातून केसी आहे. लाकण्यामधून विविधा विक्रित केस्यामुळे समाजामध्ये घरिर्कर्तन इताले झावे असे वाटते. इतर काव्यापेक्षा शाहिरांच्या कवनामध्ये विविधा जास्त प्रमाणात दिसून येते.

शाहिरानी ही विविधा आपल्या कवनामधून आणाऱ्यामुळे प्रत्येक शाहीर कवीचे केळेपण आपल्याला दिसते. रामजौरारी, प्रभाकर, होनाबी-बाळा, याची आपल्या लाकण्यात शुंगाराची किंवा भडकणे विक्रित केसी आहेत. परशारामाच्या लाकण्यामध्ये हा भडकणा कमी प्रमाणात आणला आहे. शाहीर परशाराम हे शाहिरी वाढमयातील एक केळे व्यक्तिमत्त्व आहे. शाहीर परशारामाच्या लाकण्यावर संतकवीचा व पंडितीकवीचा परिणाम आला आहे. त्यामुळे लाकण्याचे ऐवज्य प्रकार आपण पाहिले त्यामधील सर्व प्रकाराच्या लाकण्या परशारामानी विक्रित केस्या आहेत. शाहीर परशारामाच्या वरोवरव इतर ऐवज्य शाहीर आहेत त्यानीसुधा वरील लाकण्यांच्या प्रकाराची चर्चा आपल्या लाकण्यामधून केसी आहे.

शाहिरी काव्यावर संतकवी आणि पंडितीकाव्याचा प्रभाव पडला आहे. संतकवीनी आपल्या अभ्या, ओवी, गोवणा, भास्ते यामधून ऐवज्य पूर्ण विषय आणले तेव विषय केळया पढतीने शाहिरानी मांडले आहेत. पंडिती

कवीनी आपस्या आल्यानकाच्यामधून रामायण, महाभारत, भागवत व पुराणे यातील कथा घेऊन लोकांच्यासमोर आणाऱ्या त्यापटक्टीने शाहिरानी आपस्या आध्यात्मिक, उपदेशापर, कथाकथनपर लाकण्यामधून रामायण, महाभारत, भागवत, पुराणे यातीलच काही कथा घेऊन लोकाना उपदेश व मनोरंखन केले आहे. त्यामुळे शाहिराना रामायण, महाभारत, भागवत यांच्या प्रेरणाबरोबरच संतकवीषी व पंडिती कवीषी प्रेरणा मिळाली आहे. हे शाहिरांच्या विविध कवनाबद्द दिसून येते.

शाहिरानी आपस्या लाकण्यामधून विषय चिन्हित करताना समाजासा आवडणारे समाजाचे परिकर्तनि होणारे वास्तववादी विषय लोकांच्यासमोर मांडले आलेत. शाहिरांच्या विषयामध्ये शृंगारिक आध्यात्मिक, पौराणिक, ईश्वरकर्णनिपर, विषयाबरोबरच जास्त प्रमाणात ज्या विषयाकडे लक्ष दिले आहे. तो विषय म्हणजे लौकिक विषयावरील लाकण्या लौकिक विषयाना कथाकथनाचे स्वरूप देऊ लोकांच्यापूढे गायीले आलेत. शाहिरानी समाजासा लौकीप्रिय वाटणारे विषय चिन्हित केले आलेत. ते विषय विनोदाच्या मार्यमातृन उपदेशाच्या मार्यमातृन लोकांच्यासमोर ठेवले आलेत.

शाहिरानी लौकिक भावभावनाचे रंग घेऊन येणारा आत्माविकार अस्सल म-हाटमोळेणा आणि निवेदनाचा खास ढंग मराठी कवितोला बहाल केला आहे. या सर्व गोष्टीतून शाहिराची लौकिक विषयावरील कवने महत्वपूर्ण ठरली आलेत आणि या लौकिक विषयामुळे शाहिरी वाह.मय महत्वपूर्ण ठरले आहे.

.....

प्रकरण परिस्ती

संदर्भ

- | | | |
|-----|------------------------|---|
| १) | डॉ. नसिराबादकर, ल.रा. | - प्राचीन मराठी वाह.म्याचा
इतिहास, पृ. १५८. |
| २) | बद्रकंत म.ना. | - ऐच्छा, पृ. २. |
| ३) | डॉ. नसिराबादकर ल.रा. | - प्राचीन मराठी वाह.म्याचा
इतिहास, पृ. २३०. |
| ४) | भावे वि.ल. | - महाराष्ट्र सारस्वत, पृ. ५४८. |
| ५) | सहस्रनुग्रहे म.ना. | - मराठी शाहिरी वाह.म्य, पृ. ६. |
| ६) | थोडे, म.वा. | - म-हाटी लाकणी, पृ. १६. |
| ७) | डॉ. गायकवाड म्ह.जि. | - मराठी लाकणी निर्मिती आणि
स्वरूप. पृ ३६ |
| ८) | प्रा.चब्लाण शिवाजीराव | - मराठी आध्यात्मिक शाहिरी :
परंपरा व वाह.म्य(प्रबंध, शिवाजी
विषापीठ), पृ. १६. |
| ९) | प्रा. रोणोलीकर ह.श्री. | - प्राचीन मराठी वाह.म्याचे स्वरूप
पृ. २३८. |
| १०) | तत्रैव | - पृ. २३९ |
| ११) | प्रा.चब्लाण शिवाजीराव | - मराठी आध्यात्मिक शाहिरी :
परंपरा व वाह.म्य (प्रबंध शिवाजी
विषापीठ), पृ. १६. |